

श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर
जाहिर दरपत्रक

दि.१५/०१/२०२२

विषय:- सोने चांदी दागिने व रोख रक्कम वाहतुकीचा विमा उतरविणेबाबत.

श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे भाविकांकडून भेट स्वरूपात प्राप्त झालेले सोने चांदी दागिने व रोख रक्कम वाहतुकीचा विमा उतरविणेकामी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. तरी दरपत्रक दि.२२/०१/२०२२ रोजी सायं.५.०० वाजेपर्यंत या कार्यालयाकडे सिलबंद लिफाफ्यात सादर करावे. सिलबंद पाकीटावर खालील तपशिल नमुद करावा.

“सोने चांदी दागिने व रोख रक्कम वाहतुकीचा विमा उतरविणेकामाचे दरपत्रक”

पुरवठाधारकाचे पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक

उशिरा प्राप्त होणा-या व अपूर्ण दरपत्रकाचा विचार केला जाणार नाही. दरपत्रक नमुना अर्ज, माहिती, अटी व शर्तीची प्रत मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर व श्री. संत तुकाराम भवन येथे उपलब्ध होऊन मिळतील.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक :- ०२१८६-२२४४६६ (२१७)

स्वा/-
कार्यकारी अधिकारी,
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,
पंढरपूर, जि. सोलापूर.

श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर
सोने चांदी दागिने व रोख रक्कम वाहतुकीचा विमा उतरविणेबाबत.

माहिती, अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहे.

१. नमूना दरपत्रक फॉर्म कार्यालयीन वेळेत श्री. संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे उपलब्ध होवून मिळतील. तसेच मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर मिळतील. दरपत्रक फॉर्म स्वतंत्र लिफाफ्यात सिलबंद करून दि.२२/०१/२०२२ पूर्वी सादर करणे आवश्यक आहे. लिफाफ्यावर कंपनीचे नाव व पूर्ण पत्ता आणि दरपत्रक सोने चांदी दागिने व रोख रक्कम वाहतुकीचा विमा उतरविणेकामी भरलेले आहे, असा सविस्तर तपशिल नमुद करावा. दरपत्रक समक्ष श्री.संत तुकाराम भवन येथे सादर करावेत किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवावे. उशीरा आलेले दरपत्रक विचारात घेतले जाणार नाहीत.
२. सोने चांदी दागिने व रोख रक्कम वाहतुकीचा विमा उतरविणेचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	तपशिल	संख्या	अंदाजित रक्कम रू.
(१)	(२)	(३)	(४)
१	भेट स्वरूपात प्राप्त झालेले सोने.	२८ किलो १५० ग्रॅम.	रू.४४४४६४४६/-
२	भेट स्वरूपात प्राप्त झालेली चांदी.	९९६ किलो ०.३४ ग्रॅम	रू.२२१०८६०१/-
३	रोख रक्कम वाहतुकीची एकावेळी जास्तीतजास्त अंदाजे रक्कम. (वाहतुक:- मंदिर ते राष्ट्रीयकृत बँक)	-----	रू.५०,००,०००/- (यात्रा कालावधी सोडून जास्तीतजास्त रोख रक्कम रू.२,५०,०००)

३. दरपत्रकात नमुद दर जीएसटीसह नमुद करावा. इतर अतिरिक्त कोणताही खर्च कंपनीस दिला जाणार नाही.
४. सदर विमा दि.१५/०१/२०२२ ते दि.१४/०१/२०२३ या कालावधीसाठी राहिल. समितीस आवश्यक वाटल्यास सदर विमा पॉलीसीचे नुतनीकरण करण्यात येईल.
५. मंदिर समितीकडील सोने चांदी अथवा रोख रक्कम चोरी अथवा गहाळ झाल्यास विमा कंपनीकडून तातडीने विमा पॉलीसीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासाठी विमा कंपनीकडून कोणत्याही जाचक अटी मंदिर समितीवर लागू होणार नाहीत.
६. मंदिर समिती वेळोवेळी जे निर्देश देईल अथवा अटीत जे बदल करेल ती कंपनीवर बंधनकारक राहिल.
७. प्रशासकीय व अन्य कारणास्तव सदरची प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अधिकार मंदिर समितीने राखून ठेवलेला आहे.
८. सदर कामासंबंधी काही वाद उद्भवल्यास त्यासाठी न्यायालयीन कार्यक्षेत्र पंढरपूर हे राहिल.
९. वरील कोणत्याही एका अटी व शर्तीचा भंग झालेस विमा कंपनीस जबाबदार धरणेत येईल व मंजूर प्रस्ताव कोणत्याही क्षणी रद्द केला जाईल.

-----//-----

श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर
दरपत्रक फॉर्म

प्रति,

कार्यकारी अधिकारी,
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,
पंढरपूर, जि. सोलापूर.

विषय :- सोने चांदी दागिने व रोख रक्कम वाहतुकीचा विमा उतरविणेकामी.

फर्मचे नाव :-

पूर्ण पत्ता :-

मोबाईल क्रं. :-

श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे वतीने सोने चांदी दागिने व रोख रक्कम वाहतुकीचा विमा उतरविणेकामी वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या जाहीर दरपत्रकाप्रमाणे सदर पॉलीसीचे दरपत्रक खालीलप्रमाणे सादर करित आहेत.

अ. क्र.	तपशिल	संख्या	अंदाजित रक्कम रू.	विमा रक्कम रू.	वार्षिक विमा हप्ता रक्कम रू. (Basic Rate + GST)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	भेट स्वरूपात प्राप्त झालेले सोने.	२८ किलो १५० ग्रॅम.	रू.४४४४६४४६/-		
२	भेट स्वरूपात प्राप्त झालेली चांदी.	९९६ किलो ०.३४ ग्रॅम	रू.२२१०८६०१/-		
३	रोख रक्कम वाहतुकीची एकावेळी जास्तीतजास्त अंदाजे रक्कम. (वाहतुक:- मंदिर ते राष्ट्रीयकृत बँक)	-----	रू.५०,००,०००/- (यात्रा कालावधी सोडून जास्तीतजास्त रोख रक्कम रू.२,५०,०००)		
		एकूण			

वरीलप्रमाणे सोने चांदी दागिने व रोख रक्कम वाहतुकीचा विमा उतरविणेकामी वार्षिक हप्ता आहे. तसेच याबाबतच्या आपणाकडून देण्यात आलेल्या अटी व शर्ती मला मान्य आहेत. त्यानुसार आमच्या विमा कंपनीकडून सदरची विमा पॉलीसी उतरविण्यास विनंती आहे.

दि.-----/-----/२०

सोबत खालील कागदपत्रे जोडलेली आहेत.

१. आवश्यक असलेल्या शासकीय परवान्यांच्या प्रती.
२. कंपनीचे पॅनकार्ड.
३. कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र.

कंपनीचे नाव, सही व शिक्का